

POLO QUEEN INDUSTRIAL AND FINTECH LIMITED

Regd. Off: 303/4/5, A to Z Industrial Premises, G. K. Marg, Lower Parel (W), Mumbai - 400013 (India)

CIN NO. L72200MH1984PLC094539

November 2, 2021

BSE Limited
1st Floor, New Trading Wing,
Rotunda Building, P. J. Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai - 400001
Scrip Code: 540717

Metropolitan Stock Exchange of India Ltd Vibgyor Towers, 4th Floor, Plot No.C-62, G- Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400098 Symbol: POIF

Subject: Newspaper Publication of Unaudited Financial Results.

Dear Sir/Madam.

In Compliance with 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby attach the Newspaper clippings of Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the quarter ended September 30 September, 2021 published in Freepress Journal (In English) and Navshakti (in Marathi) on November 2, 2021.

This is for your information and records please. Kindly acknowledge receipt.

Thanking you,

Yours truly,

FOR POLO QUEEN INDUSTRIAL AND FINTECH LIMITED

VANDANA YADAV COMPANY SECRETARY AND FINITED OTO **

Encl: a/a



Mira Bhaindar Municipal Corporation Transport Undertaking Head office. Indira Ghandhi Bhavan, Chatrapati Shivaji Maharaj Marg,

Bhaindar (w), Tal/Dist-Thane-401 101 Ref. No./MBMC/Transport/262/2021-22

Date: 01/11/2021

CORRIGENDUM-I Selection of Bus operator for Operation and Maintenance of the Mira Bhaindar Municipal Transport Undertaking Urban Bus Service through on Net Cost Contract (NCC) on PPP Basis with SMF or VGF Basis Tender Notice : MBMC/Transport/251/21-22 (Tender ID 2021_MBMC_732754_1) The Corrigendum-I is published on website https://mahatenders.gov.in

Sr. No.	Event Description	Date & Time as Per Tender Notice	Revised Date & Time
1	Last date for receiving queries	29/10/2021 upto 05:00 pm	06/11/2021 upto 5:00 pm
2	Prebid Conference	02/11/2021 at 11:00 am	09/11/2021 at 11:am
3	Authority response to queries latest by	09/11/2021	16/11/2021
4	Last date for Purchasing of bid document	30/11/2021 upto 03:00 pm	07/12/2021 upto 03:00 pm
5	Bid Due Date	30/11/2021 upto 03:00 pm	07/12/2021 upto 03:00 pm
6	Opening of Technical Bid	02/12/2021 at 3: 30pm	09/12/2021 at 3: 30pm

Further information may be obtained from mahatenders portal website https://mahatenders.gov in

(Swapnil Sawant)

Ref. No. MBMC/PRO/348/2021-22 Date: 01/11/2021

Dv. Commissioner (Transport) Mira Bhaindar Municipal Corporation Transport Undertaking



कॅथॉलिक बॅक बिल्डिंग, पापडी नाका, पापडी, वसई (पश्चिम), ता.वसई, जि. पालघर (एमएस) ४०१२०७ संपर्क क्र. : ९१४६००८८४६/७४४७४५६८५६, ७४४७७६२२११

विक्री सूचना

जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ (४) नुसार प्राधिकृत अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कब्जात घेतलेली येथे वर्णन केलेली स्थावर मिळकत खाली दिलेल्या अटी आणि शर्तींवर सदर सूचनेत दिलेल्या तारीख, ठिकाण आणि वेळेस ''**जे आहे जेथे आहे, जे आहे जसे आहे आणि विना हरकत तत्त्वावर''** जनतेकडून प्रस्ताव निमंत्रित करून विकण्यात येईल. खाली सविस्तर वर्णन केलेल्या मिळकतीच्या खरेदीकरिता जनतेकडून मोहोरबंद पाकिटातून प्रस्ताव निमंत्रित करण्यात येत आहेत

अ.	कर्जदार (एनपीए)	मागणी सूचनेनुसार	मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत	लिलाव आणि निरीक्षणाची
क्र.	चे नाव	थकीत रक्कम (रु.)		आणि इअर	तारीख आणि वेळ
8	मे. ड्रीम निर्माण डेव्हलपर्स उमराळे सीसी ३४८	₹,₹ ९ ,४₹, ९७ ४/ –	शॉप क्र. ६, तळमजला, ड्रीम व्हॅली, इमा क्र. २, विड्रल मंदिर, वाळीव वसई (पूर्व), मोज. क्षेत्र १८५ चौ.फू. बिल्टअप	९,१६,२००/- (राखीव किंमत) आणि इ. ९१,६२०/- (इअर)	२२ नोव्हेंबर, २०२१ रोजी स. ११.०० वा. लिलाव १० नोव्हेंबर, २०२१ रोजीस स. ११ ते दु. १.०० वा. निरीक्षण
?			शॉप क्र. ७, वरीलप्रमाणे पत्ता, मोज. क्षेत्र २०० चौ.फू. बिल्टअप	९,९०,०००/- (राखीव किंमत) आणि इ. ९९,०००/- (इअर)	२२ नोव्हेंबर, २०२१ रोजी दु. १२.०० वा. लिलाव १० नोव्हेंबर, २०२१ रोजीस स. ११ ते दु. १.०० वा. निरीक्षण
3			शॉप क्र. ८, वरीलप्रमाणे पत्ता, मोज. क्षेत्र २०० चौ.फू. बिल्टअप	९,९०,०००/- (राखीव किंमत) आणि इ. ९९,०००/- (इअर)	२२ नोव्हेंबर, २०२१ रोजी दु. १.०० वा. लिलाव १० नोव्हेंबर, २०२१ रोजीस स. ११ ते दु. १.०० वा. निरीक्षण
X			शॉप क्र. ९, वरीलप्रमाणे पत्ता, मोज. क्षेत्र १८५ चौ.फू. बिल्टअप	९,१६,२००/- (राखीव किंमत) आणि रु. ९१,६२०/- (इअर)	२२ नोव्हेंबर, २०२१ रोजी दु. २.३० वा. लिलाव १० नोव्हेंबर, २०२१ रोजीस स. ११ ते दु. १.०० वा. निरीक्षण
ų			शॉप क्र. १०, वरीलप्रमाणे पत्ता, मोज. क्षेत्र २०५ चौ.फू. बिल्टअप	१०,१५,२००/- (राखीव किंमत) आणि इ. १,०१,५२०/- (इअर)	२२ नोव्हेंबर, २०२१ रोजी दु. ३.०० वा. लिलाव १० नोव्हेंबर, २०२१ रोजीस स. ११ ते दु. १.०० वा. निरीक्षण
Ę			शॉप क्र. ११, वरीलप्रमाणे पत्ता, मोज. क्षेत्र २०५ चौ.फू. बिल्टअप	१०,१५,२००/- (राखीव किंमत) आणि इ. १,०१,५००/- (इअर)	२२ नोव्हेंबर, २०२१ रोजी दु. ३.३० वा. लिलाव १० नोव्हेंबर, २०२१ रोजीस स. ११ ते दु. १.०० वा. निरीक्षण
G			शॉप क्र. १२, वरीलप्रमाणे पत्ता, मोज. क्षेत्र १८५ चौ.फू. बिल्टअप	९,१६,२००/- (राखीव किंमत) आणि इ. ९१,६२०/- (इअर)	२३ नोव्हेंबर, २०२१ रोजी स. ११.०० वा. लिलाव १० नोव्हेंबर, २०२१ रोजीस स. ११ ते दु. १.०० वा. निरीक्षण
۷			शॉप क्र. १३, वरीलप्रमाणे पत्ता, मोज. क्षेत्र २०५ चौ.फू. बिल्टअप	१०,१५,२००/- (राखीव किंमत) आणि इ. १,०१,५२०/- (इअर)	२३ नोव्हेंबर, २०२१ रोजी दु. १२.०० वा. लिलाव १० नोव्हेंबर, २०२१ रोजीस स. ११ ते दु. १.०० वा. निरीक्षण
8			शॉप क्र. १४, वरीलप्रमाणे पत्ता, मोज. क्षेत्र ३१० चौ.फू. बिल्टअप	१५,३४,५००/- (राखीव किंमत) आणि रु. १,५३,४५०/- (इअर)	२३ नोव्हेंबर, २०२१ रोजी दु. १.०० वा. लिलाव १० नोव्हेंबर, २०२१ रोजीस स. ११ ते दु. १.०० वा. निरीक्षण
१०			शॉप क्र. १५, वरीलप्रमाणे पत्ता, मोज. क्षेत्र १७० चौ.फू. बिल्टअप	८,४१,५००/- (राखीव किंमत) आणि रु. ८४,१५०/- (इअर)	२३ नोव्हेंबर, २०२१ रोजी दु. २.३० वा. लिलाव १० नोव्हेंबर, २०२१ रोजीस स. ११ ते दु. १.०० वा. निरीक्षण
११			शॉप क्र. १६, वरीलप्रमाणे पत्ता, मोज. क्षेत्र २१५ चौ.फू. बिल्टअप	१०,६४,७००/- (राखीव किंमत) आणि इ. १,०६,४७०/- (इअर)	२३ नोव्हेंबर, २०२१ रोजी दु. ३.०० वा. लिलाव १० नोव्हेंबर, २०२१ रोजीस स. ११ ते दु. १.०० वा. निरीक्षण

- (बी) <u>तारण धनकोंचा पत्ता</u> : बॅसीन कॅथॉलिक को-ऑप. बॅक लि. (शेड्युल्ड बॅक), कॅथॉलिक बॅक बिल्डिंग, पापडी नाका, पापडी, वसई
- (सी) <u>ज्याच्या वसुलीसाठी मिळकत विकावयाची आहे ते तारण कर्ज</u> :- अनु क्र. १ ते ११ करीता **दिनांक ११.१०.२०१७ रोजीच्या मागणी** सूचनेनुसार रु. २,२९,४२,९७४/-(रुपये दोन करोड एकोणतीस लाख बेचाळीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर मात्र) सह ०१.१०.२०१७ पासूनचे पुढील व्याज आणि अन्य आकार.
- (डी) <u>जनतेकडून प्राप्त झालेले प्रस्ताव उघडण्याची तारीख, वेळ आणि ठिकाण</u> :- <mark>वरील तक्त्यात वर्णन नुसार, स्थळ बॅसीन कॅथॉलिक</mark> को-ऑपरेटीव्ह बँक लि. (शेड्युल्ड बँक), वसुली विभाग, श्रीजी आर्केड, तांदुळ बाजार जवळ, बाभोळा बंगली रोड, वसर्ड (पश्चिम), जि. पालघर, विक्रीच्या अटी आणि शर्ती:-
- १) प्राधिकृत अधिकाऱ्यांना उद्देशून मोहोरबंद पाकिटातील प्रस्ताव, ''**बॅसीन कॅथॉलिक को-ऑप**. **बॅक लि.''** च्या नावातील डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर स्वरुपातील अनु क्र. १ ते ११ करीता **वर उल्लेखित**च्या इसारा अनामत रक्कमेसह **(इअर)** सह जोडून प्राधिकृत अधिकारी, बॅसीन कॅथॉलिक को-ऑप. बँक लि. (शेड्युल्ड बँक), वसुली विभाग, श्रीजी आर्केड, तांदुळ बाजार जवळ, बाभोळा बंगली रोड, वसई (पश्चिम), जि. पालघर यांचेकडे लिलावासाठी ठरवलेल्या वेळेच्या एक तास अगोदर सादर केले पाहिजेत. प्रस्ताव अर्ज हे प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे रु. २००/- च्या देयावर उपलब्ध आहेत.
- प्रस्तावासोबत आधार कार्ड, पासपोर्ट, व्होटर्स आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स, आयकर विभागाने जारी केलेले पॅन कार्ड किंवा बँकेकडून
- स्वीकारली जाईल अशा अन्य वैध छायाचित्र ओळख पुराव्याच्या स्वसाक्षांकित किंवा प्रतिसाक्षांकित प्रतिलाही जोडावे. प्रस्ताव असलेल्या मोहोरबंद पाकिटावर ठळकपणे **'परिसर अनु क्र.___ खरेदीकरिता प्रस्ताव'** असे लिहावे.
- इअरशिवाय प्राप्त होणारे प्रस्ताव तडकाफडकी फेटाळण्यात येतील.
- इअरसाठीचा डीडी/पीओ लिलावाच्या तारखेपर्यंत वटवला/रोख केला जाणार नाही आणि अयशस्वी प्रस्तावकर्त्यांना परत करण्यात येईल. इअर रकमेवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही.
- विक्रीसाठीचे मोहोरबंद प्रस्ताव बँकेचे प्राधिकृत अधिकारी **वरील दिलेल्या परिशिष्टानुसार** उपस्थित असलेल्या प्रस्तावकर्त्यांच्या उपस्थितीत उघडतील. प्राधिकृत अधिकारी यांच्या मर्जीने बोली उघडल्यानंतर आपापसात बोली लावण्याची किंवा त्यांच्या स्वेच्छेप्रमाणे रकमेच्या पटीत रक्कम वाढविण्याची अनुमती प्रस्तावकर्त्यांना देऊ शकतील.
- यशस्वी प्रस्तावकर्ते/बोलीदार यांनी बोली रकमेच्या २५% रक्कम (इअर धरून) त्याच्या/तिच्या नावे विक्री निश्चित झाल्यावर ताबडतोब जमा करावी लागेल. कसूर केल्यास इअर रक्कम जप्त होईल. उर्वरित बोली रक्कम (विक्री किंमत) विक्री निश्चितीच्या तारखेपासून १० दिवसांत किंवा प्राधिकृत अधिकारी विनिर्दिष्ट करतील अशा अन्य कोणत्याही तारखेस जमा करावी लागेल.
- जर विक्री निश्चितेच्या तारखेपासून १० दिवसांत किंवा प्राधिकृत अधिकाऱ्यांनी विनिर्दिष्ट केलेल्या अन्य कोणत्याही तारखेपर्यंत बोली रकमेची उर्वरित ७५% रक्कम प्रदान करण्यास यशस्वी प्रस्तावकर्ते/बोलीदार यांनी कसूर केल्यास त्याने/तिने जमा केलेली रक्कम जप्त केली जाईल आणि पुन्हा मिळकतीची विक्री करण्यास बँक मुक्त असेल. कसूरवार प्रस्तावकर्ते/बोलीदार यांना त्यांनी जमा केलेल्या रकमेवर आणि लिलाव केलेल्या मिळकतीवर कोणताही दावा करता येणार नाही.
- यशस्वी प्रस्तावकर्ते/बोलीदार यांनी सर्व कायदेशीर/अनुषंगिक परिव्यय, जसे की मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, स्थानिक कर, को-ऑप सोसायटीची देयके, विज बिले, वैधानिक देणी, टीडीएस आणि/किंवा लिलाव केलेल्या मिळकतीशी निगडीत अन्य कोणतीही थकबाकी
- विक्री तारण धनको/बँकेच्या मंजुरी अधीन राहील.

दिनांक : १ नोव्हेंबर, २०२१

ठिकाण : वसई, पालघर

- ११) कोणतेही कारण न देता सर्व किंवा कोणतेही प्रस्ताव/बोली फेटाळण्याचे अधिकार प्राधिकृत अधिकारी राखून ठेवत आहेत आणि/किंवा मोहोरबंद प्रस्ताव उघडणे/पुढे ढकलण्याचे किंवा रद्द करण्याचे अधिकार असतील.
- १२) प्राधिकृत अधिकारी त्यांच्या मर्जीने पूर्वसूचनेशिवाय सदर सूचनेच्या कोणत्याही अटी आणि शर्तींमध्ये फेरफार करण्याचे अधिकार राखून
- १३) इच्छुक पक्षकार मिळकतीचे निरीक्षण अनु क्र. १ ते ११ करीता १०.११.२०२१ रोजी स. ११.०० ते द्. १.०० दरम्यान करू शकतील.
- १४) कोणत्याही पुढील तपशिलासाठी इच्छुक पक्षकार कोणत्याही कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत बॅसीन कॅथॉलिक को-ऑप. बँक लि. (शेड्युल्ड बँक), वसुली विभाग, श्रीजी आर्केड, तांदुळ बाजार जवळ, बाभोळा बंगली रोड, वसई (पश्चिम), जि. पालघर. मोबाईल क्र. ९१४६००८८४६,७४४७४५६८५६,७४४७७६२२११ आणि अन्य कोणत्याही तपशिलासाठी कोणत्याही कार्यकालीन दिवसात कार्यालयीन वेळेत येथे संपर्क साधू शकतात.

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्सच्या नियम (८) च्या पोट कलम (६) अन्वये कर्जदार/हमीदार यांना सुध्दा ही सूचना समजण्यात यावी.)

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लि.

(मल्टिस्टेट शेड्युल्ड बँक) कॉर्पोरेट कार्यालय : न्यु इंडिया भवन, ए.व्ही. नागवेकर मार्ग, प्रभादेवी,

१६ नव № शक्ति। मुंबई, मंगळवार, २ नोव्हेंबर २०२१

मुंबई - ४०००२५.

सांकेतिक कब्जा सूचना (नियम ८(१)) अंतर्गत सरफैसी ॲक्ट, २००२ (स्थावर मिळकतीकरीता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकर्ता, न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लि.चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट, २००२ (ॲक्ट ५४ सन २००२) आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्य्रिटी दंरोस्ट (एन्फोर्समेंट) रूल्म २००२ च्या नियम ९ अन्वये पाप अधिकारांचा वापर करून दिनांक १०.०८.२०२१ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार मे. फिरदोस एंटरप्राईजेस, प्रोप. श्री सत्तार सरदार शेख यांना सदर सूचनेतील नमूद केलेल्या मुदत कर्ज सुविधा अंतर्गत रु. १९,३६,३६५.०० (रुपये एकोणिस लाख छत्तीस हजार तीनशे पासष्ट फक्त) यासह प्रदानाच्या तारखेपर्यंत त्यावरील . द.सा. @१२.५० दराने पुढील व्याज ०१.०७.२०२१ पासून प्रभावी द.सा. @२% दराने मासिक आधारे चक्रवाढ आणि दंडात्मक व्याज या रकमेची परतफेड सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास

वरील रकमेची परतफेड करण्यात मे. फिरदोस एंटरप्राईजेस, प्रोप. श्री. सत्तार सरदार शेख, कर्जदार हे असमर्थ ठरल्याने, यादारे कर्जदार/हमीदार/गृहाणकार आणि सर्वसामान्य जनतेला सचना देण्यात येते की निम्नस्वाक्षरीकार यांनी खाली वर्णन करण्यात आलेली मिळकत/मत्ता कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर नियमावलीच्या अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या २९.१०.२०२१ रोजी

विशेषतः कर्जदार/हमीदार/गहाणकार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा **न्यू इंडिया को**-**ऑपरेटिव्ह बँक लि.च्या रक्कम रु. १९,३६,३६५.००** च्यासह दि. ३०.०६.२०२१ पर्यंतचे व्याज यासह दि.०१.०७.२०२१ पासून प्रभावी @१२.५०% दराने पुढील व्याज, मुल्य आणि प्रभाराच्या रकमेच्या भाराअधीन राहील.

मिळकतीचे वर्णन

श्री. सत्तार सरदार शेख आणि सौ. शकीला सत्तार शेख यांच्या मालकीचे सर्व्हे क्र. १०९ पीटी, मिरा रोड (प्)-४०११०७ (मोजमापित ४०.४६९ चौ. मी) धारक प्लॉटवर स्थित "गौरव वृड्स फेज- ॥" अशा ज्ञात प्रकल्पाच्या "सी"- विंग. तळ मजल्यावर स्थित दकान क्र. २३.

तिकाण : मुंबई प्राधिकत अधिकारी दिनांक : २९.१०.२०२१ न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लि

PUBLIC NOTICE

Consumer Disputes Redressal Commision, Central Mumbai District, Puravtha Bhvan, 2nd Floor, General Nagesh Marg, Near Mahatma Gandhi Hospital, Parel, Mumbai - 400 012. Shri. Deepak Rajaram Koshti

Complaint No.cc/19/323 Flat No.113, Bldg. No.4, Mahakali Darshan SRA Chsl, C.T.Survey No.78/79, Nestern Express Highway, Gundavali Hill, Azad Road, Andheri (E), Mumbai - 400069

V/s 1) Pancard Clubs Limited, . Opposite Party No.01 anoromic Group of Companies, 111/113, Kaliandas Udyog, Bhavan

Near Century Bazar, Prabhadevi, Mumbai - 400025 2) Shobha Ratnakar Barde, Director - Opposite Party No.06

Company Address as above Present Residence Add: A6/19, LIC Colony, Borivali (W), M-103

3) Manish Kalidas Gandhi, Director Opposite Party No.07 Company Address as above Present Residence Add : B/18, Jay Kunj Apt., Virar (W),

4) Ramachandran Ramkrishnan Opposite Party No.08

Company Address as above Present Residence Add: 601, Bldg. No.1/A, Shree Ahimsodhom Chs Ltd., Off. New Link Rd, Opp. Vinay Ind. Estate, Malad (W), Mumbai - 64 5) Rahul Yesane, Cashier & Treasurer Opposite Party No.09

Company Address as above Whereas the Complaints above mentioned has filed the complaints before the Central Mumbai District Consumer Disputes Redressal Commission and prayed for issue of Public Notice against above mentioned Opposite Parties.

TAKE FURTHER NOTICE that the next date of Complaint is 09th December 2021 to 10.30 a.m. at the above address.

If the Opposite party fails to attend on the aforesaid date, time and place either in person or through the authorized agent, the commission may in its discretion to take the further steps in above complaint Anjali A. Gawde

Date / 2021 Place : Parel, Mumbai

(Registrar, Consumer Disputes Redressal Commission, Central Mumbai District. एआरएम ॥ शाखा, मुंबई

केनरा बैंक Canara Bank 🛕 सिंडिकेट Syndicate

आदी मर्झबान स्ट्रीट, मुंबई-४००००१. दर.: (०२२) २२६५११२८/२९ -मेल : cb6289@canarabank.con विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ (६) च्या तरतुदींसह वाचर

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिर्ट इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अंतर्गत स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सचना . सर्वसामान्य जनता आणि विशेषकरून कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, कॅनरा बँकच्य प्राधिकत अधिकाऱ्यांनी ज्यांचा **प्रत्यक्ष कब्जा** घेतला होता त्या तारणी धनकोंकडे गहाण/भारग्रस्त असलेल्य खालील स्थावर मिळकती, मे, विजया एन्टरप्रायझेस, २०१, प्रल्हाद, १७ वा लिकिंग रोड, आर्य समाज समोर सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई ४०००५४ प्रतिनिधीत्व द्वारे त्यांचे भागीदार/हमीदार **मे. यश एन्टरटेनमेंट प्रा. लि** श्री. हरिश भद्रसेन खोत, श्रीम. विजया वसंत पिंपळे, श्री. विशाल वसंत पिंपळे. श्री. मनहर भटसे खोत. श्री. भारती मनहर खोत. श्री. अजय मनहर खोत. श्रीम. राधा मनहर खोत आणि श्री. करनसे अमरसेन गोरागांधी यांच्याकडून कॅनरा बँक, एआरएम-॥ शाखेला रु. १,४७,१५,०८९/-१५.१०.२०२० रोजीस अधिक पढील व्याज आणि त्यावरील प्रभार) च्या वसलीसाठी १८.११.२०२१ रोज 'जसे आहे जेथे आहे' 'जसे आहे जे आहे' आणि 'जे काही आहे तेथे आहे' तत्त्वाने विकल्या जातील.

मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत	इसारा अनामत
		रक्कम
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत मौझा	₹.	₹.
कल्याण आणि धारक सी.टी सर्व्हे क्र. १७२१,	३,०४,५०,०००/-	३०,४५,०००/-
मोजमापित २५०८.२४ चौ.मीटर्सचा मिळकत धारक		
सर्व्हे क्र. २७८ (भाग) आणि सर्व्हे क्र. २७० (भाग) वर		
बांधलेले जोकर सिनेमा नावे ज्ञात सिनेमा हाऊ स/		
थिएटर, मोजमापित १२,००० चौ.फूट बिल्ट अप		
समाविष्ट सात क्र. कार पार्किंग		

इसारा अनामत रक्कम १७.११.२०२१ रोजी किंवा त्यापूर्वी **सायं. ५.००** पर्यंत जमा करावी. इअर तपशील आणि इतर कागदपत्र सेवा पुरविठादारास **१७.११.२०२१ रोजीस किंवा पूर्वी सायं. ५.०० पर्यंत** सादर करावेत. बँकेकडे कागदपत्र जमा करण्याची तारीख १७.११.२०२१. प्राधिकृत अधिकाऱ्यांची आगाऊ वेळ ठरवून मिळकतीच्या निरिक्षणाची तारीखप २४.०६.२०२१ आणि १०.१९.२०२१. विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तींसाठी कपया कॅनरा बँकेची वेबसाईट (www.canarabank.com

मध्ये पुरविण्यात आलेल्या लिंक **'ई-ऑक्शन'** चा संदर्भ घ्यावा किंवा **श्री. प्रदीप पद्मन, मुख्**र व्यवस्थापक , कॅनरा बँक, एआरएम-॥ ब्रांच, मुंबई (दू. क्र. (०२२) २२६५११२८/२९/ मो. क्र. ७६३९२३६६७०) किंवा श्री. संजीत कुमार (मो. क्र. ८७९७८६०२९६) इमेल आयडी cb6289@canarabank.com येथे कोणत्याही कामाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा किंवा सेवा पुरवठादार मे. सी १ इंडिया प्रा. लि., उद्योग विहार, फेझ-२, गल्फ पेट्रोकेम इमारत इमारत क्र. ३०१, गुरगाव, हरियाणा, पिन : १२२०१५, (संपर्क क्र. +९१ १२४ ४३०२०२०/ २१/ २२/ २३/ २४) Support@bankeauctions.com; hereesh.gowda@c1india.com येथे

दिनांक : ०१.११.२०२१ **ठिकाण:** मुंबई

प्राधिकृत अधिकारी कॅनरा बँक, एआरएम-॥ शाखा

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, आम्ही श्री. पारेखा प्रताप अशेर व हिरेन प्रताप अशेर यांच्या खालील लिखीत अनुसूचीमध्ये अधिक विवरणीत जिमन मालमत्तेच्या मालक यांच्या हक्कांची पडताळणी करत आहोत. सर्व कोणाही व्यक्तीस खालील निर्देशित मालमत्तेच्या संबंधात कोणतेही शेअर (अविभाजीत वा अन्य) वा दावेदार, हितसंबंध तसेच विक्री, गहाण, भेट, न्यास, भाडेकरार, परवाना, धारणाधिकार, वारसा, सुविधाधिकार वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे सदर लेखी स्वरूपात संबंधित दस्तावेज पुरावे यांच्यासह अधोहस्ताक्षरित यांना त्यांच्या खालील निर्देशित पत्त्यावर सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून ०७ दिवसांच्या आत सचित करणे आवश्यक आहे अन्यथा सदर काही असल्यास ते अधित्यागीत वा परित्यागीत मानले जाईल व आम्ही सर्व काही शंका वा अडथळे यांच्यापासून मुक्त असलेल्या व स्पष्ट सदर मालमत्तेच्या अहवालीत आवश्यक हक्क प्रमाणपत्र जारी करू.

मालमत्तेची अनुसूची

लोकमान्य टिळक रोड, बोरिवली पश्चिम, मुंबई ४०० ०९२ येथील मुंबईच्या नोंदणीकरण जिल्हा व उप जिल्हामधील गाव बोरिवली, तालुका बोरिवली येथील सीटीएस क्र. ६४३/बी/३, मोजमापित अंदाजे १३२३.८९ चौरस मीटर (मालमत्ता कार्ड अनुसार) येथील फ्रीहोल्ड जिमन वा तळ, हेरेडायमीटर व जागेचा सर्व तो भाग व भखंड.

> सही/-एस. पारेखा ॲन्ड कं.

वकील उच्च न्यायालय

ग्रुप कमर्शिअल ॥ शाखा

२५, तळ मजला, गंजावाला शॉपिंग सेंटर, एस.व्ही.पी. रोड, बोरिवली पश्चिम, मुंबई ४०० ०९२.

State Bank of India शाखा- स्ट्रेस्ड ॲसेट्स रिझोल्युशन

प्राधिकत अधिकाऱ्यांचा तपणील **ाव**ः राम कुमार शर्मा ई-मेल आयडी : team7.61341@sbi.co.in ोबाईल क्र. ९८९२७५४६३६

पत्ताःस्टेट बँक ऑफ इंडिया. एसएआरजीसी-॥। शाख ११२-११५, १ ला मजला, प्लॉट क्र. २१२, पश्चिम विंग तलसियानी चेंबर्स, फ्री प्रेस जर्नल मार्ग, निरमन पॉईंट,

<mark>नॅन्डलाईन क्र. (कार्यालय) - ०२२-२२०२१२९</mark>६ पर्यायी मोबाईल क्र.: ७०७३९१२७७७

जोडपत्र - IV - ए [नियम ८(६) ची परंतुके पहा] स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सेक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट तिषद्वाराचित्रकार अन्य स्थापना कार्य सामानाचित्र तिराद्ध १००२ च्या नियम ८(६) च्या परंतुकान्य संबट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एम्फोसेमेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(६) च्या परंतुकान्य स्थायर मिळकतीच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.

व्यवस्तामान्य जन्मा आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार याना सूचना याद्वारे रेण्यात येते की, खालील वर्णिलेली जंगम/ स्थावर मिळकत तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहे, जिचा प्रत्यक्ष कब्जा स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनकोंच्य प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे ती **मे. सिद्धांत इंडस्ट्रीज प्रा. लि. (कर्जदार) आणि श्री. विनित कुमार** अगरवाल (वैयक्तिक हमीदार) यांचेकडून तारण धनकोंना <mark>थकीत ठ. ३३,०७,६०,९५७.९९ (३०.०९.२०१०</mark> <mark>पर्यंतचे व्याज) १६.११.२०१० दिनांकीत मागणी सूचनेद्वारे</mark> + त्यावरील व्याज अधिक खर्च आणि परिव्यव इ. च्य वसुलीकरिता २**६ नोव्हेंबर, २०२**१ रोजी ''जे आहे जेथे आहे'' 'जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे['] त्त्वाने विकण्यात येणार आहे

ingly 1444 v. 14.11 4xts only only said offer (as v. 1,41,10,000) - oddi.										
नामाधिकार विलेख धारकाचे नाव	मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत (रु. करोड मध्ये)	इसारा अनामत रक्कम (इअर) रु.							
मे. सिद्धांत इंडस्ट्रीज प्रा. लि.	गाव रानसाई, तालूका खालापूर, जि. रायगड, महाराष्ट्र येथे जमीन धारक सर्व्हे क्र. ०८ ते ११, १७ (हिस्सा क्र. १ ते ५ आणि ७ ते ९) १९, ९५ आणि १०१/१, सर्व्हे क्र. १६ आणि सर्व्हे क्र. १२, १३,	१५.२२	१,५२,२०,०००.००							

१५, १०१/२, मोजमापित ६.६२३८ हेक्टर विक्री कर विभाग, मंबई आणि तलाठी कार्यालय प्रभार रु. ६,०० करोड अंदाजे

गदर प्रकाशन हे सर्व संबंधीत पक्षकारांना ई लिलावाकरीता १५ दिवसांची आगाऊ सूचना सुद्धा आहे. विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तींकरीता कपया स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनकोंची वेबसाईट www.sbi.co.ii /index.jsp मध्ये पुरविलेल्या लिंकचा संदर्भ

प्राधिकत अधिकारी. स्टेट बँक ऑफ इंडिया ठिकाण : मुंबई

जाहीर सूचना

मुंबई येथील कार्यकक्षेच्या उच्च न्यायालयामध्ये सामान्य मूळ दिवाणी कार्यकक्षा त्यांचे वाणिज्यीक विभागामध्ये अंतरिम अर्ज क्र. १४५९/२०२१ वाणिज्यीक खाटला क्र. ९९/२०२१ (वाणिज्यीक खाटला (एल) क्र. ७६९५/२०२१)

मे. पॅसिफिक शिपींग सर्व्हिसेस अर्जदार/ वादी

बे टॅंकर्स प्रा. लि. व अन्य ९. इसारा रक्कम ठेव (इरठे) यांच्या मार्फत व मुंबई येथील प्रदानित कोर्ट रिसीव्हर, उच्च न्यायालय मुंबई यांच्या नावे जारी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेच्या रक्कम रु. ३,००,०००/- (रु. तीन लाखा मात्र) करिता डिमांड ड्राफ्ट/ पे ऑर्डर/ बँकर्स चेक यांच्यासह कॅप्शन्ड खटलामध्ये दाखल अंतरिम अर्ज क्र. १८१३/२०२१ मधील जारी आदेश दि. १४ सप्टेंबर, २०२१ व कोर्ट रिसीव्हर अहवाल क्र. ३०८/२०२१ मधील सन्मा. उच्च न्यायालय, मुंबई (कोरम : जी. एस. पटेल, जे) यांच्याद्वारे जारी आदेश दि. ९ ऑगस्ट, २०२१ सहवाचन अंतरिम अर्ज क्र. १४५९/२०२१ मधील सन्मा. न्यायालय (ए. के. मेनन, जे) यांच्याद्वारे जारी आदेश दि. २८ एप्रिल, २०२१ अंतर्गत जशी आहे जेथे आहे आधारावर व जशी आहे जेथे आहे तत्त्वावर पॅसिफिक बायोकेम प्रा. लि., प्लॉट क्र ११३/ए, तळ मजला, अंडर कन्स्ट्रक्शन शेड, एमआयडीसी, खारवाई, आर्च फार्मासमोर, बदलापूर पूर्व ४२१ ५०३, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र येथील तीन सिमेंट भूमिगत टॅंक्समधील समाविष्ट पाण्याच्या ट्रेस रक्कमेसह बेस ऑईल एचएसबी १५० मिक्स्ड यांच्या सुट कारगो अर्थात अंदाजे ६१ केएलच्या विक्रीकरिता मोहोरबंद लिफाफ्यामधून अधोहस्ताक्षरित प्रस्ताव मागवीत आहेत.

२. प्रस्ताव कोर्ट रिसीव्हर, उच्च न्यायालय मुंबई यांच्या कार्यालयामध्ये पत्ता २ रा मजला, बँक ऑफ इंडिया बिल्डींग, एम. जी. रोड, फोर्ट, मुंबई ४०० ०२३ येथे दि. २३ नोव्हेंबर, २०२१ रोजी दु. ४.०० पर्यंत मोहोरबंद लिफाफ्यामधून सुपरस्क्राईब्ड करून सुट कारगो वाणिज्यीक खाटला क्र ९९/२०२१ च्या विक्रीकरिता प्रस्ताव म्हणून लिहून कार्यालय येथे पाठवणे आवश्यक आहे. प्रस्ताव कोर्ट रिसीव्हर, उच्च न्यायालय, मुंबई यांच्याद्वारे विचारात घेतली जाईल व उघडण्यात येईल व त्यांचे कार्यालय येथे दि. २६ नोव्हेंबर, २०२१ रोजी दु. ४.०० वा. निश्चित केली आहे व प्रस्तावकर्ता यांनी

३. सुट कारगोची पडताळणी इच्छुक प्रस्तावकर्ता यांना पत्ता पॅसिफिक बायोकेम प्रा. लि., प्लॉट क्र ११३/ए, तळ मजला, अंडर कन्स्ट्रक्शन शेड, एमआयडीसी, खारवाई, आर्च फार्माच्या समोर, बदलापूर पूर्व ४२१ ५०३, जिल्हा ठाणे महाराष्ट्र येथे दि. १६ नोव्हेंबर, २०२१ रोजी स. ११.०० ते ४.०० दरम्यान पाठवावी. विक्री सन्मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्याद्वारे मंजूर व पूर्तता करण्यात

४. अधोहस्ताक्षरित कोणतेही कारण न देता सदर कोणतेही उच्च वा कोणतेही अन्य प्रस्ताव रद्द करण्याचा वा स्विकृत करण्याचा अधिकार राखून आहेत.

विक्रीच्या अटी व शर्तींची प्रत प्रस्तावकर्ता यांच्याद्वारे कोर्ट रिसीव्हर, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या कार्यालयामध्ये कार्यालय पत्ता २ रा मजला, बँक ऑफ इंडिया बिल्डींग, एम. जी. रोड, फोर्ट, मुंबई ४०० ०२३ येथे वा कार्यालय वेळेत कार्यालयीन वेळेत (स. ११.०० ते ४.०० दरम्यान) रु. १००/-च्या प्रदानावर कोणत्याही स्वरूपात ना-परतावा वा नॉन- ॲडजस्टेबल असेल.

कोर्ट रिसीव्हर, उच्च न्यायालय, मुंबई, बँक ऑफ इंडिया बिल्डींग

२ रा मजला, एम. जी. रोड, फोर्ट, मुंबई ४०० ०२३ यांच्या कार्यालयामध्ये.

कोर्ट रिसीव्हर उच्च न्यायालय, मुंबई

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT my client is intending to purchase commercial property situated on specifically described in the schedule hereunder.

Therefore any person(s) having any

claim in respect of the said property or part thereof by way of sale. Exchange, Mortgage, Charge, Gift, Maintenance. Inheritance. possession, lease, tenancy, Sub-Tenancy. Lien. Hypothecation, transfer of title or beneficial interest under any tryst right of possession or pre-emption under any agreement or other disposition or under any Decree, Order or Award or otherwise claiming, howsoever are hereby requested to make the same known in writing together with supporting documents and valid proof to the undersigned at his office at Flat No. 02. Plot No. 03. Manmandir CHS. Sector 19 Nerul East, Navi Mumbai 400706 within 14 days from the date of publication hereof failing which the claim of such person(s) will be deemed to have been waived

SCHEDULE OF THE PROPERTY Shop No. 10 (old No. 8 and shop no. 9 & 9A as per municipal records) and Shop No. 11 (old No. 10 and shop no. 10 & 10B as per municipal records), comprising of Ground floor plus Mezzenine floor, belonging to Shri. Sandeep Madhukar Mestry situated at Vasantnagar Rahiwasi Sangh. Chincholi Bunder, Link Road, Malad (West). Mumbai-400 068. admeasuring about 53.71 Sq. mts. (approx. 578.14 sq. ft.) Built-up area, bearing CTS No. 1119 (Old CTS No. 1117), in village Malad, Taluka: Borivali, District: Mumbai Suburban and the said property is located within the limits of the Municipal Corporation of Greater Mumbai (MCGM) and assessed by the Assistant Assessor & collector

and/or abandoned.

Date: 1st November 2021 Place: Mumbai Ashwin S Vasista

of 'P/South Ward' of MCGM.

जाहीर सूचना आम जनतेस सूचना याद्वारे देण्यात येते की, माझे

अशील १. श्रीम. छबुबाई जेनू टेंबे, २. श्रीम. मीना दत्त टेंबे. ३. श्रीम. रत्ना अभिजीत लोणकर (लग्नापूर्वी रत्ना दत्ता टेंबे), ४. कु. रूची दत्ता टेंबे व ५. कु. अर्चना दत्ता देता टब), त. जु. ख्या दता टब य ५. जु. जयना दता टेंबे हे रहिवासी जागा धारक फ्लॅट क्र. ९, १ ला मजला, डी विंग, बिल्डींग दी गाळा नगर को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि. (नोंदणीकरण क्र. बीओएम) एचएमजी/३६५×/१९७२ हि. १७,०७,१९७२) . गारक (यापुढे सदर सोसायटी म्हणून संदर्भित), प्लॉट क्र. १७८, नाह्र रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई ४०० ०८० (यापुढे सदर जागा म्हणून संदर्भित) व शेअर प्रमाणपत्र के. १५९ मधील असमाविष्ट विभिन्न के. ७९१ ते ७९५ धारक सदर सोसायटीच्या रु. ५०/-प्रत्येकीच्या ५ संपूर्ण प्रदानित शेअर्स (यापुढे सदर शेअर्स म्हणून संदर्भित) मालमत्तेचे अधिकारी आहेत. पटर जागेच्या संबंधात टस्तावेजांची साखळी १ मूळरित्या श्री. जगन्नाथ व्ही. जोशी हे सदर जागेच्या पहिले करार श्री. जगन्नाथ व्ही. जोशी व श्री. हिराचंद वत्रभुज शाह यांच्या दरम्यान अंमलात आणले होते व दसरे करार दि. ६ एप्रिल. १९९१ जे श्री. हिराचंद छत्रभूज शाह व श्री. दत्ता गेनू टेंबे यांच्या दरम्यान अंमलात आणले होते. सदर श्री. दत्ता गेन टेंबे हे दि. १६ मार्च, २०१४ रोजी मुखात्यारपत्र करून मयत झाले व त्यांच्या मागे माझे अशील हे केवळ कायदेशीर वारस म्हणून आहेत व त्यांच्या मृत्युच्या वेळी सरकारी कायद्यानुसार हिंदू अभिहस्तांकन कायदा, १९५६ च्या तरतूदी अंतर्गत वारस आहेत. सदर श्री. दत्ता गेनू टेंबे यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांची पत्नी अर्थात श्रीम. मीना दत्ता टेंबे हे केवळ कायदेशीर वारस होते व खालील कायद्याची प्रक्रिया म्हणून सदर सोसायटीच<u>े</u> हस्तांतरण त्यांचे वारस अर्थात श्रीम. मीना दत्ता टेंबे ांच्या नावे सदर शेअर्स व जागा यांच्या संबंधात प्तभासदत्व हक्क यांचे हस्तांतरण केले.

. तदर मूळ पहिले करार हे सदर मालमत्तेच्या संबंधातील असून ते गहाळ/ हरवले आहेत व भरपूर शोधूनही नापडत नाही आहेत. माझे अशील यांच्याकडे सदर नागेच्या संबंधात पहिले करार यांची फोटोकॉपी नाही

जर कोणाही व्यक्ती / बँक / वित्तीय संस्था यांना सदर

जागेच्या संबंधातील दिवंगत श्री. दत्ता गेनु टेंबे यांच्या सदर जागेच्या संबंधातील व सदर मूळ पहिले करार यांच्या संबंधात व सदर जागेच्या संबंधाात काही असल्यास व शेअर व हितसंबंध असल्यास तसेच सदर जागेच्या वा कोणत्याही भागाच्या संबंधात कोणतेही हक्क, अधिकार, हितसंबंध, दावे वा मागण्या असल्यास तसेच काही असल्यास तसेच अमर्यादित यांच्यासह सदर जागा वा कोणत्याही भागाच्या संबंधात विक्री, अदलाबदल, देणगी, भाडेकरार, लीव्ह ॲन्ड लायसंस अधिकार, सुविधाधिकार, वहिवाट, अभिहस्तांकर गहाण वाग्सा टेणागी जप्ती भेट गरणाधिकार, प्रभार, देखभाल, न्यास, मूळ हक्क करारांचा ताबा वा अडथळे काही असल्यास, कौंटुंबिक करार/ सेटलमेंट, कोणत्याही न्यायालयाचे आदेश, हुकूम, कंत्राट, करार, विकास हक्क वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे अधोहस्ताक्षरितांना कागदोपत्री <u> गु</u>राव्यांसह लेखी स्वरूपात माझा खालील नमूद ात्त्यावर सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून १४ (चौदा) दिवसांच्या सादर करावे अन्यथा सदर दावे व गण्या काही असल्यास त्या सदर जागेसंदर्भातील असल्यास त्या गृहित धरल्या जाणार नाही व सदर व्यक्तींचे काही असल्यास कोणत्याही इच्छा व हेत अधित्यागीत व परित्यागीत मानले जातील व सर्व इच्छा व हेत गहित धरले जाणार नाहीत व सदर जागेचे हक हे स्पष्ट व बाजारमूल्य तसेच अडथळ्यांपासून मुक्त असल्याचे गृहित धरले जाईल.

दि. ०२ नोव्हेंबर, २०२१

विकास ठक्कर वकील उच्च न्यायालय दुकान क्र. २, अंबे धाम प्रीमायसेस को–ऑप. सो. लि., अंबाजी धाम मंदिरजवळ, एम. जी. रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई - ४०० ०८०.

From the house of

Rajkamal

(रू. लाखांत)



(a) (b)

पोलो क्वीन इंडस्ट्रियल अँड फिनटेक लिमिटेड सीआयएन नं. एल७२२००एमएच१९८४पीएलसी०९४५३९

नों. कार्यालय : ३०४, ए-झेंड इंडस्ट्रियल प्रिमायसेस, जी. के. मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०० ०९३

दू.: ०२२-२४९३५४२१/२४८९७००१, ई-मेल: info@poloqueen.com, वेबसाईट: www.poloqueen.com ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

अनु.	तपशिल			अवि	नप्त	ı			एकत्रित				
क्र.			संपलेली तिमाही		संपलेले	अर्ध वर्ष	संपलेले वर्ष		संपलेली तिमाही		संपलेले	अर्ध वर्ष	संपलेले वर्ष
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
		३०.०९.२०२१	३०.०६.२०२१	३०.०९.२०२०	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३१.०३.२०२१	३०.०९.२०२१	३०.०६.२०२१	३०.०९.२०२०	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३१.०३.२०२१
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१८४०.५५	११९६.७४	७५८.८८	३०३७.२९	९४९.५४	३२१६.७२	१८४१.९९	११९८.०६	७६१.००	३०४०.०५	९४७.९६	3238.88
?	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर,												३८.०३
	अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीं												
	पूर्व #)	६९.७८	१९.३१	(१५.८७)	८९.०८	(३९.०८)	२६.६९	७०.६३	20.00	(१४.९८)	९०.६३	(১४.६४)	
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)												३८.०३
	(अपवादात्मक आणि/किंवा अन्यसाधारण बाबी												
	पश्चात #)	६९.७८	१९.३१	(१५.८७)	८९.०८	(३९.०८)	२६.६९	७०.६३	२०.००	(१४.९८)	९०.६३	(১४.६४)	
γ	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)												38.86
	(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी												
	पश्चात #)	५१.६३	१४.२९	(१५.८७)	६५.९२	(३९.०८)	२२.२९	५२.१३	१४.८४	(१४.९८)	६६.९७	(১४.६४)	
ų	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न												१४०.५२
	(कालावधीकरिता नफा/(तोटा) (करपश्चात) आणि												
	इतर सर्व समावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)	५१.६३	१४.२९	(१५.८७)	६५.९२	(३९.०८)	२२.२९	९१.२१	४९.८२	(१४.९८)	१४१.०३	(১४.६४)	
ξ	समभाग भांडवल	६७१५.००	६७१५.००	६७१५.००	६७१५.००	६७१५.००	६७१५.००	६,७१५.००	६,७१५.००	६,७१५.००	६,७१५.००	६,७१५.००	६७१५.००
હ	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदात दर्शविल्यानुसार												९१९५.८३
	पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	0	-	-	-	-	९१०१.७७	-	0	-	-	-	
۷	प्रती समभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बाबी पश्चात)												
	(प्रत्येकी रु. १०/- च्या)												
	मूलभूत	٥.٥٧	0.02	(0.07)	०.१०	(٥.٥६)	60.0	٥.१४	0.09	(0.07)	0.28	(٥.٥६)	0.04
	सौम्यिकृत	٥.٥٧	0.02	(०.०२)	०.१०	(٥.٥६)	εο.ο	٥.१४	واه. ه	(०.०२)	0.28	(٥.٥६)	0.04
#	वरील कालावधीत कळवण्यासारख्या कोणत्याही अपवादात्मक आणि अनन्यसाधारण बाबी कंपनीकडे नाहीत.												

१. वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केल्यावर संचालक मंडळाने त्यांच्या १ नोव्हेंबर, २०२१ रोजी झालेल्या बैठकीत अभिलिखित केले. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेप्युलेशन्स, २०१५ च्या रेप्युलेशन ३३ च्या अनुषंगाने वरील अलेखापरीक्षित निष्कर्षांचे मर्यादित पुनर्विलोकन कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी केले आहे. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेंसकडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण

कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्स्चेंजेस च्या वेबसाईटस म्हणजेच बीएसई लिमिटेड ची (www.bseindia.com आणि www.msei.in) कंपनीची वेबसाईट (www.poloqueen.com) येथे उपलब्ध आहेत. # वरील कालावधीत कळवण्यासारख्या कोणत्याही अपवादात्मक आणि अनन्यसाधारण बाबी कंपनीकडे नाहीत.

पोलो क्रीन इंडस्ट्रियल अँड फिनटेक लिमिटेड च्या संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी

सही/-प्रभास संघई

डीआयएन : ००३०२९४७

प्राधिकृत अधिकारी

बॅसीन कॅथॉलिक को-ऑप. बँक लि. (शेड्युल्ड बँक)

कार्यपालक अभियंता का कार्यालय पेराजल एवं स्वच्छता प्रमण्डल संख्या-2, दुमका

शुद्धि पत्र PR 255838

इस कार्यालय का निविदा आमंत्रण सूचना संख्या DWSD/ DUMKA-2/21/2021-22 दिनांक 28.10.2021 जो PR 255838 Drinking Water and Sanitation (21-22):D में प्रकाशित है, जिसमें निम्नलिखित शुद्धियाँ की जाती है :-

	कार्य की तालिका	पूर्व में निर्घारित तिथि एवं समय	शुद्धिकरण के उपरान्त तिथि एवं समय			
1	प्रि–बीड मिटिंग हेतु	09.11.2021 on	16.11.2021 on			
	तिथि एवं समय	11:30 AM	11:30 AM			

शेष यथावत् रहेगा।

(Enforcement) Rules, 2002

Shelar

PMLN 41

Umrale Branch

Nallasopra (East)

1 Total Income from operations

6 Equity Share Capital

(of Rs. 10/- each)

Basic:

Place : Mumbai Date: 01.11.202

SSLN 3363

Borrower Name, A/c No.

and Branch and Account

No.

Mrs. Sugandha Balkrishna

Mr. Riyaz Mehboob Khan

कार्यपालक अभियंता पेयजल एवं स्वच्छता प्रमण्डल संख्या-2, दुमका

BASSEIN CATHOLIC CO-OPERATIVE BANK LTD

Bassein Catholic Co-op Bank Ltd.(Scheduled Bank)

Catholic Bank Bldg, Papdy Naka, Vasai (West) Tel No:- 0250 2322449, 0250 2322053

Whereas, the undersigned being the Authorised Officer of Bassein Catholic Co-operative Bank Ltd, Papdy,

Vasai, Dist-Palghar, under the Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of

Security Interest Act. 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of

the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notices calling upon the Borrower, &

others to repay the amount mentioned in the said Notice, within 60 days from the date of receipt of the said

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the Public in

general, that the undersigned has taken the possession of property described herein below in exercise of

powers conferred on him under Section 13(4) of the said Act, read with Rule 8 of the Security Interest

The Borrower in particular and the Public in general are hereby cautioned not to deal with the property and

any dealings with the property will be subject to the charge of the Bassein Catholic Co-op. Bank for an amount mentioned below plus interest thereon and all other dues/charges.

Description of secured

Assets under possession

All part and parcel of Flat

No.D-03, Liber Nagar Chs

Nallasopara (West), Area

All part and parcel of Flat No.102,1st Floor, Anuradha

Chs Ltd, Tulinj Road,

Nallasopara (East) Area

admeasuring 340 sq..ft

admeasuring 520 sq..ft

Samelpada,

POSSESSION NOTICE

PR 256209 Drinking Water and Sanitation(21-22).D

PENNWALT LIMITED Registered Office : D-221, MIDC T.T.C. Industrial Area, Thane Belapu Road, Nerul, Navi Mumbai - 400 706 CIN: U93000MH1959PLC011487

NOTICE

NOTICE is hereby given that the Sixty-First ANNUAL GENERAL MEETING of Pennwalt Limited will be held on Saturday 27th November, 2021 at 12.30 pm at FOUF POINTS BY SHERATON, Plot 39/1 6 To 15 ector 30A, Vashi, Navi Mumbai, 400701 Pursuant to Section 91 of the Companie Act, 2013 and other relevant provisions of the Companies Act, 2013 NOTICE is hereby given that the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, 13th November 2021 to Saturday, 20th November, 2021 (both days inclusive)

By order of the Board of Directors of

Divya Kashyap **Managing Director** Date: 02nd November, 2021

Notice is hereby given that the certificate(s) for the under mentioned Equity shares of M/S I G PETROCHEMICALS Ltd have been lost/mislaid and the undersigned holder(s) GANESHMAL SURANA and SNEHLATA SURANA of the said securities have applied to the Company to issue duplicate share certificate(s).

Any person who has a claim in respect of the said shares should lodge the same with the Company at its Registered office within 21 days from this date, else th Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicar

PUBLIC NOTICE

ithout an	y further intimation	i.		9	
FOLIO NO	NAME OF THE HOLDER	NO. OF SHARES	CERTIFICATE NO.	DIST. NO FROM	то
	GANESHMAL	100	73781	16084951	16085050
163377	SURANA & SNEHLATA	100	79056	16612451	16612550
	SURANA	100	93700	18076851	18076950

GANESHMAL SURANA & SNEHLATA SURANA Date: 02.11.2021

T-10, 3rd Floor, Jairam Complex, Mala, Neugi Nagar, Panaji, Goa, 403001

PUBLIC NOTICE
IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION

IN ITS COMMERCIAL DIVISION
INTERIM APPLICATION NO. 1459 OF 2021 IN COMMERCIAL SUIT NO. 99 OF 2021

(COMMERCIAL SUIT (L) NO. 7695 OF 2021) M/s. Pacific Shipping Services

Bay Tankers Pvt. Ltd. & Anr. Offers are invited by the undersigned in sealed envelope for the sale of Suit cargo i.e. approx. 61 KL of Base Oil HSB 150 mixed with trace amount of water, contained in three cement underground tanks at Pacific Biochem Pvt Ltd, Plot No. 113/A, Ground Floor, under construction shed, M.I.D.C., Kharvai, Opposite Arch Pharma, Badlapur East, 421503, District Thane, Maharashtra. on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS BASIS" in pursuance of Order dated 28th April, 2021 passed by the Hon'ble Court (A.K. Menon, J) in Interim Application No. 1459 of 2021, read with Order dated 9th August, 2021 passed by the Hon'ble High Court, Bombay (Coram : G.S. Patel, J) in Court Receiver Report No. 308 of 2021 and Order dated 14th September, 2021, passed in Interim Application No. 1813 of 2021 filed in the captioned Suit along with a Demand Draft / Pay Order / Banker's cheque for a sum of Rs. 3,00,000/-(Rupees Three Lakhs Only) of any Nationalized Bank issued in favour of

by way of Earnest Money Deposit (EMD). Offers are required to reach the office of the Court Receiver, High Court, Bombay having office at 2nd Floor, Bank of India Building, M. G. Road, Fort, Mumbai 400 023 on or before 23rd November, 2021 till 4pm in sealed envelope superscribed as "OFFER FOR SALE OF SUIT CARGO COMMERCIAL SUIT NO. 99 OF 2021". The offers so received shall be opened and considered by the Court Receiver, High Court, Bombay in his office in the meeting fixed on 26th November, 2021 at 4.00 p.m. when the offerors may remain present and increase their offer, if they so desire

the Court Receiver, High Court, Bombay and payable at Mumbai as and

3. The inspection of the Suit cargo will be given to the intending offeror(s) at Pacific Biochem Pvt Ltd, Plot No. 113/A, Ground Floor, under construction shed, M.I.D.C., Kharvai, Opposite Arch Pharma, Badlapur East, 421503, District Thane, Maharashtra, on 16th November, 2021 between 11am and 4pm. The sale shall be subject to sanction and finalization by the Hon'ble High Court, Bombay.

4. The undersigned is not bound to accept any highest or any other offer and may reject the same without assigning any reasons.

A copy of terms and conditions of the sale to be executed by the offeror(s) will be available in the office of the Court Receiver, High Court, Bombay having office at 2nd Floor, Bank of India Building, M. G. Road, Fort, Mumba 400 023 on any working day during office hours (between 11am to 4pm) on payment of Rs. 100/- in cash which is non-refundable and nonadjustable in anv nature. ADDRESS:

Office of the Court Receiver, High Court, Bombay,

Bank of India Building, 2nd Floor, M. G. Road, Fort, Mumbai 400 023. **COURT RECEIVER** HIGH COURT, BOMBAY



No.

Date: 26.10.2021

Place:- Vasai

POLO QUEEN INDUSTRIAL AND FINTECH LIMITED

CIN No. L72200MH1984PLC094539 Regd. Office: 304, A-Z Industrial Premises, G. K. Marg, Lower Parel, Mumbai - 400 013. Tel: 022-24935421/24817001, Email: info@poloqueen.com, Website: www.poloqueen.com

Bassein Catholic Cooperative Bank Ltd.

Outstanding dues

as per Demand

Notice and Date of

Demand Notice

Rs.16.26.294.00

18.04.2019

Rs.16,11,538.00

15.02.2020

Type of

and date of

possession

physical

possession

26.10.2021

physical

possession

26.10.2021

Authorised Officer

From the house of Rajkamal

(Rs. In Lacs)

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021 Standalone

Consolidated **Particulars Quarter Ended** Half Year Ended Year Ended **Quarter Ended** Half Year Ended Year Ended Unaudited Unaudi 30.09.2021 | 30.06.2021 | 30.09.2020 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2020 | 30.09.2021 | 30.09.2020 | 30.09.2021 | 30.09.2020 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09.2021 | 30.09. 1840.55 1196.74 758.88 3037.29 949.54 3216.72 1841.99 1198.06 761.00 | 3040.05 | 947.96 | 3234.44 Net Profit / (Loss) for the period (before Tax Exceptional and/or Extraordinary items#) 69.78 19.31 (15.87)89.08 (39.08)26.69 70.63 20.00 (14.98)90.63 (43.48)38.03 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#) 69.78 19.31 (15.87)89.08 (39.08)26.69 70.63 20.00 (14.98)90.63 (43.48)38.03 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#) 51.63 (15.87)(39.08)52.13 14.84 (14.98)66.97 (43.48)14.29 65.92 22.29 33.48 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 51.63 14.29 (15.87)65.92 (39.08)22.29 91.21 49.82 (14.98)141.03 (43.48)140.52 6715.00 6715.00 6715.00 6715.00 6715.00 6715.00 6,715.00 6,715.00 6,715.00 6,715.00 6,715.00 6715.00 Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance sheet of Previous year) 9101.77 9195.83 8 Earnings Per Share (after extraordinary items)

0.03

0.03

0.07

0.07

0.14

(0.02)

(0.02)

CONSOLIDATED

Diluted 0.08 0.02 (0.02)0.10 (0.06)#The Company does not have any Exceptional and Extraordinary item to report for the above periods

0.08

0.02

. The above Unaudited financial results as reviewed by the Audit Committee were taken on record by the Board of Directors at their meeting held on November 1, 2021. The Statutory Auditors of the Company has carried out limited review of the above unaudited results pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosur

0.10

(0.06)

(0.02)

Requirements) Regulations, 2015. The Full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com and www.msei.in) and on the Company's website (www.poloqueen.com) #The company does not have any Exceptional and Extraordinary items to report in above periods

For and on behalf of Board of Directors of Polo Queen Industrial and Fintech Limited

0.21

(0.06)

(0.06)

0.05

0.05

₹ in Lacs

Prabhas Sanghai Chairperson DIN:00302947



Partner in Progress

WINDSOR MACHINES LIMITED

Registered Office: 102/103, Dev Milan Co. Op. Housing Society, Next to Tip Top Plaza, LBS Road, Thane (W) - 400 604. Website: www.windsormachines.com Email: contact@windsormachines.com CIN: L99999MH1963PLC012642

STANDALONE/CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED ON SEPTEMBER 30, 2021

				0171110	120112			0000110/11120					
Sr. No.	Particulars	3 months ended on 30.09.2021	3 months ended on 30.06.2021	Corresponding 3 months in the previous year ended on 30.09.2020	ended on 30.09.2021	Half Year ended on 30.09.2020	Previous Accounting Year ended on 31.03.2021	3 months ended on 30.09.2021	Preceding 3 months ended on 30.06.2021	Corresponding 3 months in the previous year ended on 30.09.2020	ended on 30.09.2021	Half Year ended on 30.09.2020	Previous Accounting Year ended on 31.03.2021
		(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Audited)
1.	Total income from operations	8 283.01	4 349.43	6 007.99	12 632.44	8 805.64	28 747.34	8 679.37	4 913.55	7 142.33	13 592.92	10 116.21	31 528.50
2.	Net Profit / (Loss) for the period (before Exceptional items and Tax)	473.80	(470.15)	27.95	3.65	(761.96)	792.08	(178.55)	(924.43)	65.90	(1,102.98)	(954.10)	581.29
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	473.80	(470.15)	27.95	3.65	(761.96)	792.08	(178.55)	(924.43)	65.90	(1,102.98)	(954.10)	581.29
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	338.26	(349.45)	92.97	(11.19)	(627.39)	1,290.42	(314.11)	(803.73)	130.92	(1,117.84)	(819.53)	1,079.63
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax))	318.26	(355.95)	115.18	(37.69)	(618.28)	1,301.05	(170.56)	(680.32)	115.52	(850.88)	(882.28)	1,102.66
6.	Equity Share Capital	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64
7.	Other Equity	-	-	-	-	-	26,963.03	-	-	-	-	-	27,319.78
8.	Earnings Per Share (of ₹ 2/- each) (for continuing and discountinued operations)												
	Basic :	0.52	(0.54)	0.14	(0.02)	(0.97)	1.99	(0.48)	(1.24)	0.20	(1.72)	(1.26)	1.66
1 1	Diluted:	0.52	(0.54)	0.14	(0.02)	(0.97)	1 99	(0.48)	(1 24)	0.20	(1.72)	(1.26)	1.66

Note:

The above financial results were reviewed and recommended by the Audit Committee and were approved by the Board of Directors at its meeting held on November 01, 2021

STANDAL ONE

This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standard) (Amendment) Rules, 2016.

The Company has granted total 30 lakhs ESOPs on August 13, 2018. Out of which 7,50,000 Options were granted at discount of 25%, for which exercise period ended on August 12, 2020. Balance 7,50,000 Options were granted at discount of 10%, for which exercise period ended on August 11, 2021. Total amount of Rs. 284.79 lakhs of Share Option Outstanding account (for both types of ESOPs) has been transferred to General Reserve since all the ESOPs Options lapsed on account of not exercised by the employees.

a) The company had given inter-corporate loans of Rs. 6706 Lakhs in earlier years. Interest outstanding of Rs. 1031.27 Lacs for the year ended March 2020 is still outstanding. To secure the exposure, the

Company has created equitable mortgage in the year 2019-20. The company had estimated the realizable value of the securities based upon independent valuer's report dated June 30, 2020, using effective interest rate of the company for an estimated realization period of 1.5 years from the year ended March 31, 2020. Due to the pandemic and the lockdown imposed, no major development has been possible in current accounting year. Hence the Company has decided to extend realisation period by further one year, this will have no impact on realisation value of security received. Actions are now being initiated for recovery/settlement of the outstanding amount, shortfall if any, will be accounted for in the year of final recovery/settlement. b) In view of uncertainty of ultimate collection of further interest, the company has not accrued interest income on the said inter-corporate loan (net of provision) for the quarter ended Sept 30, 2021 amounting to Rs. 231.81 Lakhs, for the Six month ended Sept 30, 2021 amounting to Rs. 461.10 Lakhs and for Financial Year ended March 31, 2021 amounting to Rs. 919.67 Lakhs.

a) The company had given interest bearing capital advance of Rs. 3000 Lakhs in earlier year in relation to development of its immovable property situated at Thane. However in view of ongoing commercia negotiation with respect to fulfilment of the terms of the contract, management feels that the Company may have to enter into a compromise arrangement and pay compensation to the contractor. During the year ended March 31, 2020, the company had made provision of Rs. 300 Lakhs towards estimated compensation and not accrued interest for the year ended March 31, 2020. b) In view of the uncertainty regarding outcome of the ongoing negotiation, the company continued its judgment and did not accrue interest income for the quarter ended Sept 30, 2021 amounting to Rs. 105.86 lakhs, for Six month ended Sept 30, 2021 amounting to Rs. 210.58 Lakhs and for Financial Year ended March 31, 2021 amounting to Rs. 420 Lakhs.

The above is an extract of the detailed format of Quarterly/half Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of the Quarterly /Half Yearly Financial Results are available on the Stock Exchange websites, www.bseindia.com/www.nseindia.com and website of the company

By Order of the Board

FORM NO.14

By Read, A/D, Dasti Failing which by publicait OFFICE OF THE RECOVERY OFFICER - I/II
DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)
1st Floor, MTNL Telephone Exchange Building,
Sector-30 A Vashi, Navi Mumbai- 400703 DEMAND NOTICE

NOTICE UNDER SECTIONS 25 TO 28 OF THE RECOVERY OF DEBTS DUE TO BANKS

AND FINANCIAL INSTITUTIONS ACT, 1993 AND RULE 2 OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961.

PEGASUS ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED

VERSUS M/S SARUTA ORGANICS INDIA PVT LTD

(CD- 1) MIS SARUTA ORGANICS INDIA PVT LTD ANUPAM VILLA BAIL BAZAR KAMANI ANDHERI KURLA ROAD MUMBAI 400070 **and** factory at Kalpataru industrial estate kolshet road dhokali p o SANDOZ BAUG THANE THANE ,MAHARASHTRA

(CD- 2) MR VILAS KASHINATH SONAWANE 1 ANUPAM VILLA BAIL BAZAR KAMANI ANDHERI KURLA ROAD MUMBAI 400070, MAHARASHTRA -400070

(CD- 3) SMT SARUBAI KASHINATH SONAWAN

Ì ANUPAM VILLA BAIL BAZAR KAMANI ANDHERI KURLA ROAD MUMBAI MUMBAI ...DEFENDANT(S MAHARASHTRA -400070

This is to notify that as per the Recovery Certificate issued in pursuance of orders passed by the Presiding Officer, DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) in TA/548/2017 at amount of Rs 4,26,37,261.51 (Rupees Four Crore Twenty Six Lakhs Thirty Sever Thousands Two Hundred Sixty One And Paise Fifty One Only) along with pendentellite and future interest @ 12.00 % Simple Interest Yearly w.e.f. 19/02/2015 till realization and costs of Rs 1,75,000 (Rupees One Lakh Seventy Five Thousands Only) has become due against you (Jointly and severally).

2. You are hereby directed to pay the above sum within 15 days of the receipts of the notice failing which the recovery shall be made in accordance with the Recovery of Debts Due to Banks and Financial Institutions Act. 1993 and Rules there under

3. You are hereby ordered to declare on an affidavit the particulars of yours assets on or befor the next date of hearing. 4. You are hereby ordered to appear before the undersigned on 27.12.2021 at 10:30 a.m. for

further proceedings.

5. In addition to the sum aforesaid, you will also be liable to pay:

(a) Such interests as is payable for the period commencing in certificate / execution proceedings. (b) All costs, charges and expenses incurred in respect of the service of this notice an varrants and other processes and all other proceedings taken for recovering the amount due

Given under my hand and the seal of the Tribunal on this date: 28.10.2021

DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)

PUBLIC NOTICE

This is to inform the public at large that I am n the process of investigating the TITLE of FLAT PREMISES mentioned in the schedule below as my client is in the process of purchasing the said FLAT PREMISES mentioned in the schedule below from the OWNER- MR. NITIN SHANTARAM


BANDEKAR. MR NITIN SHANTARAM BANDEKAR has admitted to give an INDEMNITY BOND to be attached in the Registered Agreement for Sale that he is the only legal heir of the deceased original owner LATE. MR. SHANTARAM K. BANDEKAR.

Any person or persons having any claim interest in respect of the said FLAT PREMISES by way of charge, encumbrance, mortgage, gift, lease, maintenance, hypothecation, lien, inheritance, injunction or otherwise is/are hereby required to make the same known to the undersigned at the below mentioned address within 15 days from the date of publication of the notice IN WRITING alongwith the documentary evidence, failing which my client will proceed to complete all the legal formalities required to be completed to purchase the said FLAT PREMISES mentioned in the schedule below without any reference to any claim/s and any claim/s, if any, arising after 15 days from the date of publication of this notice, will be considered as waived, abandoned or given up and of no legal effect

SCHEDULE OF PROPERTY FLAT NO. 11, B WING, 7TH FLOOR, JEEVAN SANGAM CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED, DADABHAI ROAD NO. 1, NEAR BHAVANS COLLEGE, ANDHERI WEST, MUMBAI - 400 058.

24, Sai Estate, Amboli, Opp. IDBI Bank, Ceasar Road, Andheri (W), Mumbai - 58.

ANIKET NERURKAR



जाहीर सूचना

'एम/प' विभाग

	24 1 14411
खाते	सहाय्यक आयुक्त 'एम/प' विभाग
उपविभाग	समाज विकास अधिकारी (नियोजन) 'एम/प' विभाग
विषय	नगरसेवक विशेष निधी अंतर्गत 'एम/प' विभागातील प्रभाग क्र.
	१५३, १५५ मधील गरीब व गरजु महिलांकरिता शिलाई मशीन,
	व शालेय विद्यार्थी करिता टॅब व लॅपटॉप लाभार्थी निवडीबाबत.
लाभार्थी निकष	१. पिवळे/केशरी शिधापत्रिका (रु. १ लाख किंवा त्यापेक्षा कमी
	उत्पन्न असावे)
	२. लाभार्थी प्रभाग क्र. १५३, १५५ मधील रहिवाशी असावा.
	३. लाभार्थी इयत्ता ८ वी ते १० वी मध्ये शिकव असावा.
	४. सदर योजनेचा लाभ यापूर्वी घेतलेला नसावा.
	५. एका कुटुंबातील दोन लाभार्थी असल्यास एकाच लाभार्थ्यास
	लाभ देण्यात येईल.
अर्ज वितरीत करण्याचा कालावधी	दि. ०२.११.२०२१ वेळ ११.०० ते ४.०० पासून
	दि. ०८.११.२०२१ वेळ ११.०० ते ४.०० पर्यंत
अर्ज स्विकारण्याचा कालावधी	दि. ०२.११.२०२१ वेळ ११.०० ते ४.०० पासून
	दि. ०८.११.२०२१ वेळ ११.०० ते ४.०० पर्यंत
अर्ज वितरीत व स्विकारण्याचे ठिकाण	आवक-जावक विभाग, एम/पश्चिम कार्यालय, नटराज सिनेमा
	जवळ, चेंबुर, मुंबई - ४०००७१
अ) संपर्क अधिकारी नाव व पद	श्री. महेंद्र गभणे समाज विकास अधिकारी (नियोजन विभाग)
ब) दूरध्वनी (कार्यालय)	०२२–२५२८१९२६
क) ई-मेल पत्ता	mcgmcdomw@gmail.com

सही/-सहाय्यक आयुक्त 'एम/प' विभाग

दिनांक १ जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करा!



"Sahakarmurti Gopinath Shivram Patil Bhavan", Parsik Nagar, Kalwa, Thane-400605 Maharashtra Tel :- 022-25456500/6537. DEMAND NOTICE

Guarantor

Guarantor

NOTICE U/S.13(2) OF SECURITISATION & RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS & ENFORCEMENT OF SECURITY INTREST ACT,2002

1) M/s. Osiya Fashion Hub Borrower Prop: Mrs. Gada Nootan Vijay
Add: Unit No. 162, New Satguru Nanik Ind Premises Co-op.
Jaycoach Naka, Goregaon (E) — 400063.

2) Mr. Gada Nenshi Nongha
Add: 12, Chheda Sadan, Shimpoli Road,
Nr. Reliance Energy, Borivali (W) - 400092.
3) Mr. Gada Vijay Nenshi
Add: 12, Chheda Sadan, Shimpoli Road,

PRO/1444/ADV/2021-22

Aug. 12, Chieda Sadah, Shimpon Road,
Nr. Reliance Energy, Borivali (W)- 400092
At the request made by You the Bank has granted to you through its Borivili
Branch. Term Loan aggregating an amount Rs. 4,50,000/- (Rupees Four Lakhs Fifty
Thousand Only). We give hereunder details of Term Loan granted you No. 1 by us and the outstanding dues there under as on the date of notice.

Nature Of Facility | Sanctioned Limit Outstanding Dues Loan A/C Sr.No. No.No. Dt.31/07/202 Rs. 4,50,000/-Term Loan 560/1 Rs. 1,37,496.00

Plus further Intrest & cost w.e.f. 01/08/2021 1) The aforesaid Housing Loan facilities granted by the Bank are secured by the following assets/securities (particulers of properties/assets charged to Bank):2) Hypothecation of the Mortgage Property Details :-

Hypothecation of Stock, Debtors & Machinery

3)As you have defaulted in repayment of your dues to the Bank under said Term Loan we have classified your account as Non Performing Asset with effect from 29/11/2020 in accordance with the directions/guidelines issued by the Reserve Bank

4) In view of the aforesaid You Nos. 1 to 3 are hereby call upon you to make payment of a sum of Rs.1,37,496.00 (Rs. One Lakh Thirty Seven Thousand Four Hundred Ninety Six Only) with further interest from dtd. 01/08/2021 under the Term Loan Account No 560/1 and/or realization being the amount of Secured Debt due under aforesaid Term Loans within 60 days from the receipt hereof by you, failing which the Bank shall take appropriate steps for Enforcement of its security interest in

the securities set out herein above under the provision of the "Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest" Act, 2002 U/s. 13 to recover the outstanding loan dues which please note.

5)While we call upon you to discharge you liability as above by payment of the entire dues to the Bank together with applicable Intrest, all costs, charges and expenses incurred by then Bank till repayment and redeem the secured assets. With the period mentioned above, please take important note that as per section 13(8) of the SARFAESI Act, the right of redemption of secured assets will be available to you only till the date of publication of notice for public auction or inviting quotations or tender from public or private treaty for transfer by way of lease, assignment or sale of the secured assets.

be applied in payment of all costs, charges and expesses which are incurred by us and/or any expenses incidental thereto and secondly applied in discharge of the Bank's dues as mentioned above with contractual intrest from the date of this notice till the date of actual realization and the residue of the money, .if any after the Bank's entire dues are fully recovered, shall be paid to you.

7) If the said dues are not fully recovered with the proceeds realized in the course

and exercise powers under section 13 aforesaid Act.

10) Needless to mention that this notice is addressed to you without prejudice to

Place: Ahmedabad Date: November 01, 2021 Vinay Bansod Executive Director & CEO (DIN: 09168450)

Date: 30/10/2021 Place: Thane

Authorised Officer For G P Parsik Sahakari Bank Ltd.

of exercise of the said powers against the secured assets, we reserve our right to proceed against you before debts Recovery Tribunal/Courts for recovery of the balance amount due along with all costs etc.incidential thereto from you.

8) Please take note that as per sub-section (13) of the aforesaid Act after receipt of this notice; you are restrained from transferring or creating any encumbrances on the aforesaid secured assets whether by way of sale, lease, license, gift, mortgage or otherwise. mortgage or otherwise.

9) The undersigned is a duly authorized officer of the Bank to issue this notice

any other right or remedy available to the Bank. H.D. Gaikar